

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे (पावसाळी) अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

मुंबईतील वांद्रे येथील नित्यानंद नगरातील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी निविदा मागवून विकासकाची नियुक्ती करण्याबाबत

- (१) १२७५ (२३-०१-२०१५). श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील वांद्रे येथील नित्यानंद नगरातील एस.आर.ए. योजना पुनर्वसनासाठी कोणत्याही टेंडरविना खाजगी बिल्डरला बहाल केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नित्यानंद नगरातील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी निविदा मागवून विकासकाची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे समजते, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, मात्र त्याबाबत काहीही कार्यवाही न करता मंडळाच्या कार्यकारी अभियंता - २ यांनी त्याबाबत खाजगी कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीनुसार सदर अभियंत्यावर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०६-०६-२०१६) : (१), (२) व (३) म्हाडा प्राधिकरणाने त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन योजनेतून म्हाडासाठी घरांचा साठा उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे विकासकाकडून निविदा मागवून म्हाडामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा म्हाडाने ठराव क्रमांक ६६११ दिनांक ६.८.२०११ रोजी घेतला. परंतु आतापर्यंत ज्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दाखल झालेल्या आहेत त्याच्या बाबतीत विकासकांना निविदा प्रक्रियेमध्ये प्रथम नकाराचा अधिकार (Right of First Refused) ची तरतूद केली आहे.

नगर भूमापन क्र.ए/७९१ (भाग) बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (प) मुंबई येथील नित्यानंद नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस म्हाडाने यापूर्वीच दिनांक २१.१२.२००१ रोजी परिशिष्ट-दोन पारित केलेले आहे आणि योजनेसाठी उक्त संस्थेने मे.विझार्ट कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या नवीन विकासकाची निवड केली आहे. सदर योजना सीआरझेड-२ ने बाधित आहे. त्यामुळे विकास नियंत्रण नियमावली १९९१ नुसार योजनेस १ चटईक्षेत्र अनुज्ञेय आहे. परंतु केंद्रिय पर्यावरण विभागाच्या दिनांक ६.१.२०११ च्या धोरणानुसार या योजनेस ३ चटईक्षेत्र मिळत आहे. त्यामधून पुनर्वसन क्षेत्राच्या बदलासापेक्ष म्हाडास १२४१३.३७ चौ.मी. एवढे बांधकाम क्षेत्र, ७७० गाळयाच्या बांधकामा इतक्या पीअेपी सदनिका व ५८८० चौ.मी. हस्तांतरण विकास हक्क मिळणार आहेत. त्यास अनुसरून म्हाडाने या प्रस्तावास ठराव क्र.६६११ दिनांक २२.५.२०१४ रोजी तत्वतः मंजूरी दिल्यानंतर विकासकास व नित्यानंद नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेस विविध अटी व शर्तीसह दिनांक २६.१२.२०१४ रोजी म्हाडाने इरादापत्र दिले आहे. अद्याप या प्रकरणी नोंदणीकृत त्रिपक्षीय करार होणे बाकी असून विविध परवानग्या घेणे देखील अट बाकी आहे.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यात व शहराचा पायाभूत सुविधांचा व औद्योगिक विकास न झाल्याने परिणामी जिह्यातील रहिवाश्यांना रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याबाबत

(२) ३७११ (१०-०४-२०१५). श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अनिल भोसले, श्री.प्रकाश गजभिषे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यात व शहरात, राज्यमार्ग, रेल्वे जंक्शन, औद्योगिक वसाहत व मोठी कारखानदारी नसल्याने शहराचा विकास झालेला नाही व परिणामी जिह्यातील रहिवाश्यांना रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार माढा शहरात राज्यमार्ग, रेल्वे जंक्शन औद्योगिक वसाहत, मोठी कारखानदारी उभारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०८-०६-२०१६) : (१), (२) व (३) हे खरे नाही. सोलापूर जिल्ह्यातून राज्यमार्ग क्र.१५१ हा वाशी-सोलापूर अक्कलकोट-दुधनीरोड असा असून त्याची लांबी १३५ कि.मी. आहे तसेच सोलापूर येथे मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन आहे.

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सोलापूर चिंचोली, टेंभूर्णी, मंगळवेढा, कुर्डवाडी व करमाळा येथे औद्योगिक क्षेत्र विकसीत केली असून तेथे मे.जिंदाल फिटींग लिमिटेड, मे. विल्सन पाट्रीकल बोर्डस प्रा.लि., मे.मिलियम बोर्डस प्रा.लि. व मे. खंडोबा डीस्टीलरीज प्रा.लि. या कंपन्यांना भूखंडाचे वाटप करण्यात आलेले असून सदर औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण २१०३३ इतका रोजगार उपलब्ध झालेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र शासनाच्या निवासी शाळा योजनेनुसार एकलव्य

शाळांमधील शिक्षक शिक्षकेतरांच्या वेतनाबाबत

(३) ८०७४ (०३-०८-२०१५). श्री.रामनाथ मोते, डॉ.अपूर्व हिरे, श्री.नागो गाणार : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ९ व्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ अन्वये वितरित होणाऱ्या निधीतून राज्यात सुरु करण्यात आलेल्या २०१४-१५ अखेरच्या एकलव्य निवासी शाळांची संख्या किती आहे,

(२) असल्यास, या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांची संवर्गनिहाय कार्यरत पदांची संख्या किती आहे,

(३) असल्यास, ३ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षक शिक्षकेतरांना ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन अदा करण्यात येत आहे काय,

(४) नसल्यास, आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांना पूर्ण वेतन न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (२५-०५-२०१६) : (१) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ अन्वये वितरित होणाऱ्या निधीतून राज्यात सुरु करण्यात आलेल्या २०१४-१५ अखेरच्या एकलव्य निवासी शाळांची संख्या ८ आहे.

(२) या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतरांची संवर्गनिहाय कार्यरत पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

(१)	प्राचार्य	--	०३
(२)	पदव्यूत्तर पदविधर प्रशिक्षित शिक्षक	--	२२
(३)	प्रशिक्षित पदविधर शिक्षक	--	२२
(४)	क्रिडा शिक्षक नि अद्यापक	--	०४
(५)	पुरुष अधिक्षक	--	०३
(६)	स्त्री अधिक्षिका कम नर्स	--	०६
(७)	क.लिपिक कम कॉम्प्यु.ऑपरेटर	--	०४

वि.प. २ (4)

(८)	प्रयोगशाळा परिचर	--	०१
	एकूण	--	६५

(३) ३ वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षक शिक्षकेत्तरांना ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे दि.१.११.२०१४ पासून अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांना ६ व्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय असलेल्या वेतनाप्रमाणे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात महिला बचत गटांना लघुउद्योगांसाठी एमआयडीसीमध्ये प्राधान्याने जागा देण्याबाबत

(४) ८१६२ (०३-०८-२०१५). डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात महिला बचत गटांना लघुउद्योगांसाठी एमआयडीसीमध्ये प्राधान्याने जागा देण्याबाबत शासन विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,
- (३) याबाबत शासनाचे नेमके धोरण काय आहे ?

श्री. सुभाष देसाई (०८-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या दिनांक १०/१/२०१४ च्या परिपत्रकानुसार नव्याने संपादन केलेल्या परंतु वाटपास सुरुवात न केलेल्या क्षेत्रामध्ये व नव्याने भूसंपादन करण्यात येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये भूखंडामध्ये आरेखन करताना १० टक्के क्षेत्र सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना राखीव ठेवून त्यापैकी ५ टक्के क्षेत्र महिला उद्योजकांना, अनुसूचित जाती / जमाती उद्योजकांना आणि महिलांच्या बचत गटाने स्थापन केलेल्या उद्योगांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार आहे.

राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी)

मालकीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याबाबत

(५) ९६०८ (२९-०७-२०१५) श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून वसलेल्या झोपड्यांसाठी एमआयडीसी मार्फत एसआरए (झोपु योजना) प्रकल्प राबविणे विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एमआयडीसीने अतिक्रमण झालेल्या भूखंडाचे सर्वेक्षण केले आहे काय,

- (३) असल्यास, उक्त बाब १ व २ बाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने अतिक्रमणास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, कारवाईस होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०७-०६-२०१६): (१) होय, हे खरे आहे.

सन १९९५ पर्यंतच्या किंवा वेळोवेळी जाहिर होणाऱ्या शासन धोरणानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रातील ज्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे. त्यासंदर्भात पात्र झोपड्यांचे पुनर्वसन करण्याची महामंडळाच्या संचालक मंडळाच्या दिनांक २३/२/२०१० रोजी झालेल्या बैठकीत महामंडळाच्या विविध औद्योगिक क्षेत्रात अतिक्रमण झालेल्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याची योजना राबविण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

(२) महामंडळाने टि.टि.सी. व वागळे औद्योगिक क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले असून उर्वरित झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणाचे काम अद्याप प्रलंबित आहे.

(३) उक्त बाब (१) व (२) च्या संदर्भात वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) व (५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास जिल्हाधिकाऱ्यामार्फत हस्तांतरीत करण्यात आलेल्या बहुतेक क्षेत्रावर पूर्वीच अतिक्रमण झालेली होती. तसेच महामंडळाकडून अतिक्रमणे झालेल्या क्षेत्रासंदर्भात वेळोवेळी पोलीस पथक मागवून अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्रातील नवीन होणारी तसेच शासन निर्णयानुसार अपात्र असलेली अतिक्रमणे हटविण्यात येतात.

नाशिक येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करणेबाबत

(६) १८७२ (०३-०८-२०१५) डॉ.अपूर्व हिरे: सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महानगराचे औद्योगिक, व्यावसायिक व आर्थिक महत्व विचारात घेता नाशिक येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करणेबाबत, स्थानिक उद्योग व्यावसायिकांकडून सातत्याने मागणी करण्यांत येत आहे, हे खरे आहे काय,

(२) मुंबई, पुणे नंतर सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचे वाढलेले महत्व आणि ठिकठिकाणच्या उद्योगांची नाशिक येथे असलेली पसंती या बाबी विचारात घेता नाशिक येथे सर्वसोयी सुविधा संपन्न पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करणेसंदर्भात शासनाचे धोरण काय आहे,

(३) असल्यास, प्रश्नोक्त मागणीबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. सुभाष देसाई (०८-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) स्थानिक उद्योजकांनी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीलगत अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नाशिक

जिल्ह्यातील गोंदे व वाडीवन्हे येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरिता दिनांक १/८/२००७ व ६/८/२००७ रोजी प्रकरण ६ ची अधिसूचना लागू करण्यात आली. तथापि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही. तथापि अतिरिक्त दिंडोरी, येवला व मालेगाव येथील क्षेत्रीय दिनांक ८/१२/२००७, २८/५/२००९ व १२/१/२००७ रोजी प्रकरणी ६ ची अधिसूचना लागू करण्यात आली असून भूसंपादनाची कार्यवाही सुरु आहे. ताब्यात आलेल्या क्षेत्रावर पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत.

(३) उद्योजकांकडून पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी प्राप्त झाल्यास शासन स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल.

भामला फाऊंडेशन करत असलेले काम महापालिका व राज्य शासनाने करण्याबाबत

(७) १०१२१ (०६-०८-२०१५). श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भामला फाऊंडेशनने मागील १८ वर्षे समाजात विविध क्षेत्रात काम करून पर्यावरण क्षेत्रातही पुढाकार घेतला असून युवक आणि स्थानिकांच्या मदतीने सुका कचरा व ओला कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटची मदत घेतली असून महापालिका व राज्य शासनही या सामाजिक कार्यासाठी पाठिंबा देत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जर भामला फाऊंडेशन हे काम करते मात्र महापालिका व राज्य शासन हे काम करीत नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर काम करण्यास पालिकेला कोणत्या अडचणी आहेत,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०६-२०१६) : (१) भामला फाऊंडेशन हि संस्था जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने बॅड स्टॅड वांद्रे (प) येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. या व्यतिरिक्त राज्यातील कोणत्याही महानगरपालिका क्षेत्रात सदरची संस्था कचऱ्याचे वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे काम करत असल्याचे आढळून आलेले नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट असून त्याचा सहाय्याने महानगरपालिका समन्वय साधून कचऱ्याचे वर्गीकरण तसेच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी सोसायट्यामध्ये प्रबोधन करून खत निर्मितीची कामे करतात. इतर महानगरपालिकांकडून याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय खर्चाचे लेखापरिक्षण करण्याबाबत

(८) ११२२७ (२३-१२-२०१५). आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय खर्चाचे मागील ३ वर्षांपासून लेखापरिक्षण झाले नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त महापालिकेतर्फे दर वर्षी हजारो कोटींचा अर्थसंकल्प सादर केला जात असून सन २०१५-१६ चा सुमारे ४ हजार कोटींचा सादर केलेला अर्थसंकल्प दर वर्षीचा अर्थसंकल्पाच्या सुमारे एक चतुर्थांश म्हणजे ८०० ते १००० कोटींनी वाढविला जातो, त्यामुळे मनपाच्या जमा खर्चातील तूट वाढत चालली आहे परंतु असे असुनही या अर्थसंकल्पाचे मागील ३ वर्षांपासून लेखापरिक्षण झाले नसल्याचे माहिती अधिकारात निदर्शनास आले आहे, याबाबत शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०६-२०१६) : (१) सन २०१२-१३ अखेरपर्यंत लेखापरिक्षण (महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०६ नुसार) पूर्ण झाले आहे. सन २०१३-१४ चे लेखापरिक्षण प्रगतीत आहे. तसेच कलम १०७ अे नुसार सन २०१२-१३ अखेर पर्यंतचे लोकल फंड व ए.जी. ऑडिट झालेले आहे.

(२) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार कराच्या दरांमध्ये यथायोग्य वाढ सुचवून सादर अधिनियमातील कलम ९५ नुसार जमा खर्चाचा आराखडा स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. तदनंतर कलम ९६ नुसार स्थायी समिती फेरफाराशिवाय किंवा फेरफारासह मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठराव करते व कलम १०० मधील तरतुदीनुसार महानगरपालिका सभा यांच्या स्तरावरून जमा खर्च व अंतर्गत प्रस्तावित तरतुदी यामध्ये फेरफार होऊन अंदाजपत्रकास अंतिम मान्यता दिली जाते. अर्थसंकल्पीय जमा खर्च आणि प्रत्यक्ष जमा खर्च ही दोन पृथक स्वरूपाची कामे आहेत. अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार जमेचा अंदाज म्हणजे प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम नसते. प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये जमा व खर्चाचा ताळमेळ घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाते. सद्या सन २०१३-१४ चे लेखापरिक्षण प्रगतीत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव बिरसा मुंडाच्या जयंतीची शासकीय सुट्टी देण्याबाबत

(९) ११४३३ (२२-१२-२०१५). श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ येथे झालेल्या आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सवाच्या दरम्यान बिरसा मुंडाच्या जयंतीची शासकीय सुट्टी दिली जावी असे निवेदन मा.आदिवासी विकास मंत्री यांना देण्यात आल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या निवेदनानुसार मुंडाच्या जयंतीची शासकीय सुट्टी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०५-२०१६) : (१) सदरचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही.
(२) सन २०१६ च्या सार्वजनिक सुट्ट्या निश्चित करताना जयंती/पुण्यतिथी बाबत सुट्ट्यांची मागणी करणारी निवेदने विचारात घेण्यात आली. त्यामध्ये बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने सुट्टी देण्यासंदर्भात अन्य संस्थेकडून प्राप्त झालेली मागणीही अंतर्भूत होती.

जाहिर करण्यात आलेल्या २६ सार्वजनिक सुट्ट्या, रविवारची साप्ताहिक सुट्टी, प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या व चौथा शनिवारी देण्यात येत असलेल्या सुट्ट्या विचारात घेता सुट्ट्यांच्या संस्थेत वाढ करणे प्रशासकीयदृष्ट्या शक्य नसल्याने बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी देता आली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वाळूज (जि.औरंगाबाद) येथील बजाजनगरातील खदानीचे

सपाटीकरण करून केलेले अतिक्रमण रोखण्याबाबत

(१०) ११५५२ (२३-१२-२०१५). श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाळूज (जि.औरंगाबाद) येथील बजाजनगरातील खदानीसाठी दिलेल्या एमआयडीसीच्या जागेत मोठ्या प्रमाणात केरकचरा, मुरुम व माती टाकून खदानीचे सपाटीकरण करून त्यावर अतिक्रमण होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील अतिक्रमणाकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०८-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) महामंडळातर्फे सन २०१० व २०१३ तसेच सप्टेंबर, २०१५ मध्ये औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागेवरील व रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्त घेऊन काढण्यात आले आहे. शासनाच्या दिनांक २१/१०/२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करून धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची कार्यवाही सुरु आहे. महामंडळाकडे स्वतःचे अतिक्रमण निष्कासन पथक नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे महामंडळातर्फे महानगरपालिका, औरंगाबाद यांच्याकडे अतिक्रमण निष्कासन पथक पोलीस बंदोबस्तासह देण्याची मागणी करण्यात आली आहे. पथक उपलब्ध होताच कायदेशीर बाबी तपासून खदानीचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. खदान परिसरातील धार्मिक

स्थळांच्या नावाखाली केलेल्या अनधिकृत बांधकामांवर मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे, फळझाडांचे नुकसान
झालेल्यांना पीडितांना दुप्पट भरपाई मिळण्याबाबत**

(११) ११६९१ (२२-१२-२०१५). श्री.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनेक भागांत वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्याच्या घटना वारंवार घडत असून त्याबाबत मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असल्याने त्या नुकसान भरपाईत दुप्पट वाढ करण्याबाबतचे परिपत्रक शासनाने काढले असल्याचे दिनांक १६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शासन निर्णयाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०६-०६-२०१६) : (१) होय हे खरे आहे.

राज्यात वन्य प्राण्यांपासून शेतीपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत दिनांक ०९.०७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये वाढ करण्यात आली आहे. फळझाडांच्या नुकसानीच्या संदर्भात सदर वाढ दुप्पट करण्यात आली आहे.

(२) उपरोक्त सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गुजरातच्या सहकारी दूध संघांना महाराष्ट्रात दूध संकलनासाठी परवानगी मिळण्याबाबत

(१२) १३११३ (२१-१२-२०१५). श्री.रामहरी रुपनवर, आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुजरातच्या सहकारी दूध संघांना महाराष्ट्रात दूध संकलनासाठी परवानगी हवी असल्याची माहिती माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने निर्णय घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (२४-०५-२०१६) : (१) होय.

(२) या प्रकरणी मा.उच्च न्यायालयात याचिका क्र.२०७२/२०१५ व २८०३/२०१५ दाखल झालेल्या होत्या. सदर याचिकांमध्ये गुजरातमधील दूध संघांना महाराष्ट्रात उत्पादीत होणाऱ्या अतिरिक्त दुधाचा व अशा दूध उत्पादकांचा विचार करून दूध संकलन/व्यवसाय सुरु ठेवण्यास मुभा दिली असून सहकार कायदा कलम १५९ अन्वये सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधितांना रीतसर परवानगी देण्याबाबत आदेशित केले.

त्यानुसार गुजरात राज्यातील सहकारी संघांना महाराष्ट्रात दूध संकलन करण्यास परवानगी मिळण्याबाबत सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे अर्ज दाखल केले असता सदर प्रकरणी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी या प्रकरणी सुनावण्या घेऊन दि.१.१.२०१६ रोजी गुजरातमधील अर्जदार १) गुजरात को.ऑप.मिल्क मार्केटिंग फेडरेशन, २) पंचमहल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ३) सुरत जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ४) बलसाड जिल्हा दूध संघ, ५) कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व ६) भरुच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांना महाराष्ट्र राज्यात शाखा उघडण्यास परवानगी दिल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई व उपनगरातील ओला व उबर कॅब बंद करण्याबाबत

(१३) १३१६९ (२१-१२-२०१५). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, आकि.अनंत गाडगीळ : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ओला व उबर कॅबवर या दोन टॅक्सी कंपन्यामुळे मुंबई व उपनगरातील ऑटोरिक्षा व टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लाखो लोकांवर आर्थिक संकट येणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त टॅक्सी व ऑटोरिक्षा व्यवसायामध्ये गरीब टॅक्सीचालकांद्वारे आणि मालकांनी जवळजवळ २०० करोड रुपये गुंतवणूक केली असल्याने तसेच मागील वर्षी एका महिलेबरोबर ओला, उबर कॅबमध्ये दुष्कर्म करण्यात आले होते या दोन्ही बाबी लक्षात घेता ओला व उबर कॅबवर बंदी करण्याची मागणी करण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय ?

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (०४-०६-२०१६) : (१) विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांनी ओला व उबर कंपन्यांच्या वाहनांवर बंदी आणण्याबाबत निवेदने सादर केली आहेत.

(२) होय.

(३) टॅक्सी सेवेचे नियमन करण्यासाठी "सिटी टॅक्सी स्किम, २०१५" ही नियमावली तयार

करून व ती प्रसिध्द करून त्यावर सर्वसामान्यांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार सुधारीत केलेला नियमावलीचा मसुदा अंतिम करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यात अधिसूचित तालुक्यांसाठी अनुसूचित जमातीचे

आरक्षण २२ टक्के ऐवजी ७ टक्के करणेबाबत

(१४) १४६०१ (२९-०४-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२६११ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मा.राज्यपाल यांचे अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्चित केलेली १२ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र- बीसीसी-२०१४/प्र.क्र.२१३ए/१४/१६-ब, दि. ५ मार्च, २०१५ अन्वये आदिवासी बहुल जिल्ह्यात अनुसूचित क्षेत्राबाहेर अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के आरक्षण लागू करणे संदर्भातील विहित मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शासन निर्णयात नमुद १२ संवर्गातील पदे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरणे आणि अनुसूचित क्षेत्राबाहेर अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के आरक्षण या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगरसह अन्य ८ अशा एकुण १३ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित क्षेत्राचा समावेश होतो, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अनुसूचित क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या तालुक्यांची / गावांची खात्री सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आदिवासी विकास विभागाकडून करावी तसेच आदिवासी विकास विभागाने सदर गावांची सद्यःस्थिती दर्शविणारी तालुकानिहाय यादी सर्व विभागांना उपलब्ध करून द्यावी असेही निर्देश शासनाकडून या शासन निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे आरक्षण ७ टक्के करण्याच्या प्रस्तावास मंत्री मंडळाने दिनांक २४ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली असून विधी व न्याय विभागाने सूचित केल्यानुसार आरक्षण अधिनियम-२००१ मधील कलम ४(२) मधील तिसऱ्या परंतुकामध्ये सुधारणा करण्याच्या अध्यादेशाच्या प्रारुपास मंत्री मंडळाने मान्यता दिली व त्यानुषंगाने पुढील वैधानिक कार्यवाही सुरू असल्याचे मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेत नागपुर हिवाळी अधिवेशनाप्रसंगी, तारांकित प्रश्न क्र. १२६११ चे उत्तर देताना स्पष्ट केले, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, ठाणे प्रमाणेच नाशिक व अन्य जिल्ह्यात अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणेबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०८-०६-२०१६) : (१), (२), (३) व (४) होय.

(५) दिनांक १९ जानेवारी, २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

(६) मा.राज्यपाल महोदयांच्या निर्देशानुसार अनुसूचित क्षेत्रातील सुनिश्चित केलेल्या १३ सवंगीतील पदाव्यतिरिक्त उर्वरित जिल्हास्तरीय गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या पदांसाठी, आदिवासी बहुल जिल्हयामध्ये अनुसूचित जमाती करीता (अनुसूचित क्षेत्रात व अनुसूचित क्षेत्राबाहेर) वाढीव आरक्षण ठेवण्याचे धोरण आहे.

आरक्षण अधिनियम-२००१ मधील कलम ४(२) मधील तिसऱ्या परंतुकानुसार जिल्हास्तरीय गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या पदांसाठी, आदिवासी बहुल जिल्हयामध्ये अनुसूचित जमाती करीता (अनुसूचित क्षेत्रात व अनुसूचित क्षेत्राबाहेर) वाढीव आरक्षण पुढे सुरु ठेवण्यात आले आहे.

दिनांक १.८.२०१४ पासून ठाणे जिल्हयातून आदिवासी बहुल पालघर जिल्हा वगळल्यामुळे ठाणे जिल्हयामधील आदिवासी जमातीची लोकसंख्या ही ५.२६ टक्के असल्यामुळे सध्याच्या ठाणे जिल्हयाकरीता आरक्षण अधिनियम, २००१ मधील कलम ४(१) नुसार नियमित आरक्षण लागू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय पुन्हा धुळे येथे सुरु करण्याबाबत

(१५) १६१३० (२९-०४-२०१६). श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय पुन्हा धुळे येथे सुरु करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धुळे व नंदूरबार जिल्हयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मोठ्या प्रमाणात कामे सुरु असून धुळे येथे विभागीय कार्यालय सुरु करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०६-०६-२०१६) : (१) होय.

(२) धुळे व नंदूरबार जिल्हयासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप विभागीय कार्यालय अस्तित्वात आहेत. सदर जिल्हयातील एकूण कार्यभाराचा विचार करता प्रगतीपथावरील असलेली कामे, सध्या अस्तित्वात असलेल्या उपविभागीय कार्यालयाकडून करणे शक्य आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ग्रामविकास विभागाद्वारे राबविण्यांत येणाऱ्या निर्मल ग्राम योजनेबाबत

(१६) १६२८८ (२९-०४-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ११२२९ ला दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यात शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम योजनेंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण झालेले एकूण किती प्रस्ताव प्राप्त झाले आहेत,
- (२) असल्यास, प्राप्त प्रस्तावांपैकी किती लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येवून प्रत्यक्ष निधीचे वाटप करण्यात आलेले आहे,
- (३) ज्या लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर झालेले नाही, अशा लाभार्थ्यांचे प्रस्ताव केव्हापर्यंत मंजूर होणे अपेक्षित आहे ?

श्री. बबनराव लोणीकर (०६-०६-२०१६) : (१) व (२) केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत लाभार्थ्यांने शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून निधीची मागणी केल्यानंतर, सदर प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

नाशिक जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३६,५८५ कुटुंबांनी शौचालय बांधले आहेत. यापैकी जिल्हा परिषदेकडे अनुदान मागणीचे प्रस्ताव प्राप्त झालेल्या एकूण २०,६२९ कुटुंबांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे.

- (३) केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून निधीची मागणी केल्यानंतर सदर लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. सदर योजना ही मागणीवर आधारित आहे. ज्या लाभार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुदानाची मागणी केली त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना मागणीनुसार निधी वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.

कल्याण-शिळफाटा (जि.ठाणे) मार्गावर महापे येथे एका महिलेची हत्या झाल्याची घटना

(१७) १६३१९ (३०-०३-२०१६). डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-शिळफाटा (जि.ठाणे) मार्गावर महापे येथे दिनांक २२ जून, २०१५ रोजी वा त्यासुमारास हत्या करण्यात आलेल्या महिलेला जिवंत भासवून पोलिसांची दिशाभूल केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून अटक केलेल्या आरोपीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर गुन्ह्यात एका आरोपीस दिनांक ०८.०१.२०१६ रोजी अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १४७/२०१५ भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

अटक आरोपीविरुद्ध पुरावा गोळा करून दोषारोपपत्र पाठविण्याची तजवीज ठेवली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई येथील डॉ.जी.डी.पोळ फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांचा
आर्थिक व मानसिक छळ होत असल्याबाबत**

(१८) १६३६५ (३०-०३-२०१६). श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई येथील डॉ. जी.डी.पोळ फाऊंडेशन कर्मचाऱ्यांचा आर्थिक व मानसिक छळ करित असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर फाऊंडेशनने तीन वर्षात पगार वाढ केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर फाऊंडेशनमार्फत कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणुक होवू नये म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०६-०४-२०१६) : (१) हे खरे नाही.

तथापि, डॉ.जी.डी.पोळ फाऊंडेशन येथील कामगारांनी दिलेले दिनांक २८/१०/२०१५ रोजीचे विविध तक्रारींचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

माहे ऑक्टोबर, २०१४ ते डिसेंबर, २०१५ या कालावधीमध्ये पगारवाढ केली नाही. तथापि जानेवारी, २०१६ मध्ये २५५ कामगार/ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली आहे.

(३)

- १) नवी मुंबई जनरल कामगार संघटना या संघटनेने उपस्थित केलेल्या विवादाबाबत कामगार आयुक्त, मुंबई कार्यालयाने वेळोवेळी बैठकांचे आयोजन केलेले आहेत.
- २) नियमित २५५ कामगार/कर्मचाऱ्यांना जानेवारी, २०१६ मध्ये व्यवस्थापनाने वेतनवाढ दिली आहे.
- ३) ९५ कंत्राटी कामगारांना नियमित सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांना रुपये १०,४१,०४९/- इतका किमान वेतनातील फरक अदा केलेला आहे.
- ४) कामावरून कमी केलेल्या कामगारांच्या संदर्भात समेट कार्यवाही करून व्यवस्थापन व

कामगारांमध्ये समझोता न झाल्याने कामगारांनी उपस्थित केलेला औद्योगिक विवाद औद्योगिक न्यायालयाकडे अभिनिर्णयाकरीता संदर्भित करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात लष्करी गणवेश इतरांना वापरण्यास शासनाने घातलेली बंदी

(१९) १६३६९ (३०-०३-२०१६). श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात लष्करी गणवेश इतरांना वापरण्यास शासनाने बंदी घातली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) व (२) राज्यात इतरांनी लष्करी गणवेश परिधान करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. तथापि, राज्यातील कोणत्याही इतर नागरीकाने लष्करी/पोलीस गणवेश अथवा गणवेशासारखे कपडे परिधान करून सदर व्यक्ती लष्कर/पोलीस असल्याचे भासवित असल्याचे त्यांचेविरुद्ध भा.दं.वि. तील तरतुदीनुसार योग्यत ती कायदेशीर कारवाई करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बदलापूर पोलिसांनी म्हशीच्या ५ टन हाडांचे सांगाडे जप्त केल्याच्या घटनेबाबत

(२०) १६३७० (३०-०३-२०१६). श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुलबर्गा (कर्नाटक) येथून म्हशीच्या ५ टन हाडांचे सांगाडे आनंदनगर एमआयडीसी (अंबरनाथ) परिसरात घेऊन जात असताना बदलापूर पोलिसांनी जप्त करून दोन जणांना अटक केल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

याबाबत बदलापूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १०.१.२०१६ रोजी २ आरोपींना अटक करण्यात आली असून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २/२०१६ भा.द.वि. कलम २८३, २६९, २७८, ३४ व मोटार वाहन कायदा कलम १९२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपींविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून गुन्हा

न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांची पदे वाढविण्याबाबत

(२१) १६४५० (२८-०४-२०१६). श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपरिषदांचे महापालिकांमध्ये झालेले रूपांतर, विविध मेट्रो, विविध विकास प्राधिकरणे, कॉरीडॉर तसेच जिल्ह्यांची निर्मिती पाहता राज्यात सन १९९५ मध्ये सनदी अधिकाऱ्यांची ३८५ पदे असतांना दहा वर्षांनंतर ही संख्या वाढणे अपेक्षित असतांना ही संख्या ३६१ झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१४ मध्ये राज्यात ४४० सनदी अधिकाऱ्यांची पदे निश्चित करण्यासाठी शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील सनदी अधिकाऱ्यांची पदे वाढविण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०५-२०१६) : (१) राज्यातील भाप्रसे संवर्गाचे संख्याबळ सन १९८९ मध्ये ३५६, सन १९९२ मध्ये ३६६, सन १९९७ मध्ये ३५१ इतके होते. तदनंतर दिनांक १०.०४.२००७ च्या अधिसूचनेन्वये केंद्र शासनाने राज्यातील भाप्रसेचे एकूण संख्याबळ ३५० इतके मंजूर केले होते. आता, दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्याकरिता भाप्रसे संवर्गाचे एकूण संख्याबळ ३६१ इतके मंजूर करण्यात आले आहे.

(२) व (३) राज्य शासनाने दिनांक २७.०१.२०१४ रोजी भाप्रसे संवर्गाचे एकूण संवर्ग संख्याबळ ४४० इतके निश्चित करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला होता. मात्र, केंद्र शासनाने (कार्मिक व प्रशिक्षण विभाग, नवी दिल्ली यांनी) दिनांक २१.०३.२०१४ च्या पत्रान्वये प्रत्येक राज्याने संवर्ग आढाव्याच्या अनुषंगाने भाप्रसे संवर्गातील संख्याबळ निश्चितीचा प्रस्ताव सादर करताना ५% पेक्षा अधिक वाढ प्रस्तावित करू नये, अशा प्रधानमंत्री कार्यालयाच्या सूचना असून त्यानुसार सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले. तदनुषंगाने राज्य शासनाने दिनांक १३.०८.२०१४ रोजी भाप्रसेचे एकूण संवर्ग संख्याबळ ३७० इतके निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. तो विचारात घेऊन केंद्र शासनाने दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यातील भाप्रसे संवर्गाकरिता ३६१ इतके संख्याबळ मंजूर केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

हजारो कंपन्यांनी ईपीएफओ कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचा

पीएफ जमा केला नसल्याबाबत

(२२) १६६३५ (३०-०३-२०१६). श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिसलेनिअस प्रॉव्हिडंट अँक्ट, १९५२ नुसार कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी ही योजना शासनाने सुरु केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अडीच लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैशांची कपात करूनही हजारो कंपन्यांनी ईपीएफओ कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केला नसल्याची बाब माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जमा करण्याबाबत तसेच संबंधित कंपन्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०६-०४-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनिअस प्रॉव्हिडंट अँक्ट, १९५२ हा केंद्र शासनाचा कायदा असून त्याची अंमलबजावणी राज्यात कर्मचारी भविष्य निधी संगठन या केंद्र शासनाच्या कार्यालयामार्फत करण्यात येते.

(२) महाराष्ट्रातील ५३८४ आस्थापनांनी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनिअस प्रॉव्हिडंट अँक्ट, १९५२ अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पी.एफ. जमा करण्याच्या अटी व शर्तीची पूर्तता केलेली नाही.

(३) सदर प्रकरणी कर्मचारी भविष्य निधी संगठन या कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही/कारवाई सुरु करण्यात आली आहे :

- अ) प्रलंबित देणीसंदर्भात प्रवर्तन/अंमलबजावणी अधिकाऱ्यांमार्फत उक्त अधिनियमाच्या कलम ७ ए अंतर्गत संबंधित आस्थापनाविरुद्ध थकीत भविष्य निर्वाह निधीच्या वसुलीची कारवाई सुरु आहे.
- ब) संबंधित आस्थापनांची बँक खाती, स्थावर व जंगम मालमत्तेवर टाच आणण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे.
- क) काही विशिष्ट प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यासाठी संबंधित आस्थापनाविरुद्ध मंजूरी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये संबंधित आस्थापनाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाशिम जिल्ह्यात बुडीत क्षेत्रामुळे बाधित होणाऱ्या उच्च व कमी दाबाच्या
विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण करण्याबाबत**

(२३) १६७७९ (२७-०४-२०१६). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाशिम जिल्ह्यात उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे जिल्ह्यातील ११ प्रकल्प बाधित झाले असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सिंचन प्रकल्पाची कामे ठप्प झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बुडीत क्षेत्रामुळे बाधित होणाऱ्या उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२०-०५-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) गायवाड निम्न पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या महापारेषण कंपनीच्या अति उच्च दाब वाहिनीच्या स्थानांतरणासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व कार्यादेश दिल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सदर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात वीज वहनासाठी अति उच्चदाब वाहिन्या आणि उपकेंद्र तयार करण्याबाबत

(२४) १६८२६ (२७-०४-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सुमारे दहा वर्षांपूर्वी ५ हजार ६६८ कोटी रुपयांचे कंत्राट देऊनही वीज वहनाचे नवे जाळे पारेषण कंपनीला राज्यात उभे करता आलेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत आढावा घेण्यात आला आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१८-०५-२०१६) : (१) हे खरे नाही.

महापारेषण कंपनीतर्फे पाच कंत्राटदारांसोबत करण्यात आलेला करारनामा रु.५६६८ कोटीचा असला तरी प्रत्यक्षात आतापर्यंत रुपये २७७० कोटी किंमतीचीच कामे देण्यात आली आहेत.

- (२) महापारेषण कंपनीतर्फे अति उच्चदाब उपकेंद्रे व वाहिन्या उभारणीबाबत एकूण १३३ कामाचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले होते. सदर कामे पूर्ण करण्यासाठी विहित कालावधी निर्धारित करण्यात आला होता. परंतू, सदर कामांमध्ये मार्गाचा हक्क संदर्भात अडचणी (राईट ऑफ वे), वन विभाग, रेल्वे विभाग तसेच विविध खाजगी जमीन धारकांची परवानगी इत्यादि अडचणी

असल्यामुळे सदर कामे विहित कालावधीत पूर्ण होऊ शकली नाहीत. सदर १३३ कामांपैकी १३ कामे रद्द करण्यात आली आहेत तसेच कंत्राटदारांनी विहित वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे त्यांचेकडून ११ कामे काढून घेण्यात आली आहेत व सदर कामे अन्य कंत्राटदारांकडून करून घेण्यात येत आहेत, उर्वरित १०९ कामांपैकी ८५ कामे पूर्ण झाली असून ती कार्यान्वित झाली आहेत व ५ कामे पूर्ण झाली असून ती अकार्यान्वित आहेत व १९ प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील तंटामुक्त गाव मोहिम सुरु ठेवण्याबाबत

(२५) १६८६९ (३०-०३-२०१६). श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील तंटामुक्त गाव मोहिम बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात तंटामुक्त गाव मोहिमेतून २७ हजार ग्रामपंचायतीपैकी १७ हजार ७४५ गावे तंटामुक्त झाल्यामुळे या मोहिमेच्या पुरस्कारातून अनेक गावांचा विकास झाला तसेच नक्षल चळवळीलाही आळा बसला असल्यामुळे तंटामुक्त गाव मोहिम सुरु रहावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०४-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील नालेसफाईची कामे सुरु न केल्याबाबत

(२६) १६८८० (३०-०३-२०१६). श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील नालेसफाईची कामे माहे जानेवारी, २०१६ पासून सुरु करणे आवश्यक असतानाही नालेसफाईची कामे सुरु करण्यात आली नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) हे खरे नाही.

मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले, नद्या यांच्या साफसफाईची कामे दरवर्षी १ एप्रिल पासून सुरु करण्याचा प्रघात आहे.

तथापि, रस्त्यांकडील गटारांच्या साफसफाईची कामे महानगरपालिकेच्या कामगारांमार्फत व महाबली मशीनचा वापर करून वर्षभर सुरु असतात.

(२) नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याबाबत महापालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे/येत आहे.

- नालेसफाईची जुनी कंत्राटे रद्द करण्यात आल्यानंतर नव्याने निविदा मागविण्यापूर्वी कंत्राटाच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आले.
- नालेसफाईकरीता मागविण्यात आलेल्या ई- निविदांना अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने फेरनिविदा मागवून प्रतिसाद मिळालेल्या शहर विभागातील मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम चालू करण्यात आले आहे.
- मिठी व वाकोला नदीतील गाळ काढण्याचे काम सात कंत्राटदारांमार्फत सुरु करण्यात आले आहे.
- मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामांचे १६ प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केले असून, उर्वरीत ८ कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत.
- छोट्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी निविदाकारांचे दर बाजारभावानुसार वाजवी नसल्यामुळे त्यांना कामे देण्यात आली नाहीत. त्यामुळे छोट्या नाल्यांच्या साफसफाईची कामे अशासकीय संस्थांमार्फत करण्याचे ठरविण्यात आले आहे व लवकरच सदर कामे सुरु करण्यात येणार आहेत.
- तसेच, रस्त्यालगतच्या गटारांची कामे देखील अशासकीय संस्थांमार्फत करण्यात येणार आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार राज्यात विविध गुन्ह्यांमध्ये

आरोपी असणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याबाबत

(२७) १६९४८ (२८-०४-२०१६). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने सादर केलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात महाराष्ट्रात विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १९ टक्केच असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून होणारा तपास आणि वकिलांकडून न्यायालयात केला जाणारा युक्तीवाद या दोन्ही महत्वाच्या बाजूत महाराष्ट्र राज्याची कामगिरी चांगली नसल्याचे सदर अहवालात म्हटले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलिसांचा तपास व न्यायालयात परिणामकारक युक्तीवाद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०६-२०१६) : (१) राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली (एन.सी.आर.बी.) या कार्यालयाने सन २०१४ या वार्षिक क्राईम इन इंडिया हा गुन्हे विषयक

अहवाल ऑगस्ट, २०१५ च्या दरम्यान प्रकाशित केलेला असून अहवालात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण (आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण) १९.३% असे आहे. त्याचप्रमाणे क्राईम इन इंडिया हा गुन्हे विषयक अहवालाच्या धर्तीवर क्राईम इन महाराष्ट्र-२०१४ हा गुन्हे अहवाल जानेवारी, २०१६ मध्ये प्रकाशित केलेला असून महाराष्ट्र राज्याचे भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण (आरोपींना शिक्षा होण्याचे) १९.३% आहे.

(२) राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली (एन.सी.आर.बी.) या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या सन २०१४ या वर्षाचा क्राईम इन इंडिया हा गुन्हे विषयक अहवाल, सांख्यिकी स्वरूपात आहे. त्याबाबत अहवालात काही नमूद करण्यात आलेले नाही.

(३) शासनाने गुन्हे दोषसिद्धी प्रमाणात सुधारणा होण्यासाठी शासन निर्णय डीपीपी-२०१२/प्र.क्र.१०/पोल-१० दिनांक १२/०५/२०१५ अन्वये एकूण १४ शासन निर्णय निर्गमित केले आहेत. नमूद सर्व शासन निर्णयानुसार कार्यवाही सर्व पोलीस घटक स्तरावर सुरु आहे.

मा.पोलीस महासंचालक, कार्यालय, मुंबई यांनी दिनांक २४/०५/२०१५ रोजी स्थायी आदेश क्रमांक २४ निर्गमित केला असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सत्र न्यायालयात वर्ग होण्याच्या गुन्हांचा तपासाकरीता तपास पथक स्थापन केलेले आहेत व त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील सत्र न्यायालयांमधील नियुक्त्या रखडल्याबाबत

(२८) १७१४५ (३०-०३-२०१६). डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यात सध्या १५ सरकारी वकील कार्यरत असून नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव इत्यादी ठिकाणी नव्याने जिल्हा सत्र न्यायालयांची स्थापना झाली असून जिल्हा सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता, सहाय्यक सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकील, अशा विविध पदांसाठी अर्ज आले व मुलाखती होऊन सुध्दा सदर नियुक्त्या रखडल्या असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) नाही. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी वकील पदाचे १ पद असून त्यापदी नियुक्त असलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची मुदत माहे ऑगस्ट, २०१७ पर्यंत आहे. तसेच सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या संवर्गाची १७ पदे असून त्यापैकी बहुतांश उमेदवारांच्या नियुक्तीची मुदत माहे ऑगस्ट, २०१६ पर्यंत आहे. यासंदर्भात मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सध्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची मुदत पूर्ण होईपर्यंत

त्यांच्या सेवा चालू ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पदांच्या उपलब्धतेनुसार मुलाखत प्रक्रियेद्वारे निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सेवा हमी कायद्यांतर्गत सुरु केलेल्या ४६ सेवांचा विस्तार करून
त्यात आणखी सेवांचा समावेश करण्याबाबत**

(२९) १७१४६ (२८-०४-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने सेवा हमी कायद्यांतर्गत सुरु केलेल्या ४६ सेवांचा विस्तार करून त्यात आणखी काही सेवांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे काय, निर्णयाचे स्वरूप काय आहे व त्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, उक्त कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी व जनतेच्या तक्रारींचा निपटारा वेळीच व्हावा यासाठी गत वर्षापासून कोणती विशेष कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०५-२०१६) : (१) होय.

(२), (३) व (४) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ ची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी व जनतेच्या तक्रारींचा निपटारा वेळीच व्हावा यासाठी मा.मुख्यमंत्री यांचे स्तरावर दिनांक २ जून, २०१५ व दिनांक १४ जानेवारी, २०१६ मा.मुख्य सचिव यांचे स्तरावर दिनांक ४ जुलै, २०१५ तसेच अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.व.का.) यांचे स्तरावर प्रत्येक मंत्रालयीन सचिवांसोबत आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विविध विभागांकडून एकूण ३२७ लोकसेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी एकूण १५६ लोकसेवा ऑनलाईन देण्यात येत आहेत.

मालेगाव महानगरपालिकेतील रिक्त पदे भरणेबाबत

(३०) १७२२८ (३०-०३-२०१६). श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव महानगरपालिकेत विविध विभागात अनेक रिक्त पदे असल्यामुळे विकास कामे प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रिक्त पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) मालेगाव महानगरपालिकेच्या विविध विभागात काही पदे रिक्त आहेत. तथापि, या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कार्यरत कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला असून प्रशासकीय कामकाज सुरळीत चालू आहे.

(२) शासन निर्णय दिनांक ४.५.२००६ नुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी आस्थापना खर्चाची मर्यादा ३५% इतकी निश्चित करण्यात आली आहे.

मालेगाव महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा विहित मर्यादेपेक्षा अधिक आहे. महानगरपालिकेमार्फत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असून आस्थापना खर्च विहित मर्यादेत आल्यानंतर महानगरपालिकेमार्फत रिक्त पदे भरण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगाव महापालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या ठरावात फेरबदल
केलेल्या प्रकरणांची चौकशी करणेबाबत**

(३१) १७२३२ (३०-०३-२०१६). श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव महापालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या ठरावात फेरबदल केलेल्या प्रकरणांची विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करून सखोल चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्याबाबत मा.मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन एक वर्षाचा कालावधी होणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) मा.विधानसभा सदस्य यांचे दिनांक १६.३.२०१५ चे अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) मालेगाव महानगरपालिका महासभेने विविध विकास कामांबाबत ठराव क्र. १५१, दि.१७.६.२०१४ व ठराव क्र.१८०, १८२, १८४ व १८५, दि.२५.११.२०१४ रोजी मंजूर केले.

त्यानंतर महानगरपालिका सदस्यांच्या मागणीनुसार उपरोक्त ठराव हे दिनांक १८.३.२०१५ च्या महासभेत विषय क्र.४१, ४२, ४३, ४४ व ४५ अन्वये कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आले व त्यांना मान्यता देण्यात आली आहे.

पुर्वी मंजूर करण्यात आलेल्या ठरावात महानगरपालिकेने केलेले फेरबदल हे त्यांच्या विहित अधिकारात आहेत. त्यामुळे यासंदर्भात कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शासकीय विभागासाठी कार्यालयीन खरेदीसाठी ई-निविदा बंधनकारक करण्याबाबत

(३२) १७२८३ (०२-०५-२०१६). श्री.शरद रणपिसे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय विभागासाठी कार्यालयीन खरेदी करताना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीत बदल करून सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ई-निविदा बंधनकारक करण्याबाबतचा निर्णय शासनाने माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घेतलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे, सदर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली त्याचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (१९-०५-२०१६) : (१) होय.

(२) व (३) **धोरणाचे काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत :-**

- अ) खरेदी नियमपुस्तिकेत संबंधित खरेदीवर विभागांना रु.५ हजार पर्यंतच्या किंमतीच्या वस्तू निविदा/दरपत्रके न मागविता थेट जागेवर खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु अशा वस्तूंची एकूण खरेदी त्या त्या आर्थिक वर्षात रु.५०,०००/- पेक्षा जास्त नसावी.
- ब) एका आर्थिक वर्षात एका वस्तूच्या खरेदीची रु.५ हजार ते रु.३ लाखापर्यंत मूल्य असल्यास किमान ३ दरपत्रके मागवून खरेदी करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच रु.३ लाखापर्यंत कोणत्याही वस्तूची खरेदी (DGS & D) कडील दरकराराच्या आधारे करण्याची खरेदीदार विभागांना मुभा देण्यात आली आहे. तसेच रु.३ लाखापेक्षा जास्त किंमत असलेल्या DGS & D च्या दर करारावर उपलब्ध असलेल्या केवळ ब्रँडेड वस्तूची रु.१ कोटीपर्यंतची वार्षिक खरेदी करता येईल. मोटार वाहन (कार) साठी रु.१ कोटीची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
- क) रु.३ लाखापेक्षा अधिक खरेदी किंमत असलेल्या वस्तूंकरीता ई-निविदा प्रणालीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- ड) शासनाचे अंगीकृत व्यवसाय अंतर्गत नमुद असलेली महामंडळे/उपक्रमांनी त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूसाठी निविदेत सहभाग घेतल्यास त्यांच्यासाठी एकूण खरेदीच्या ३० टक्के खरेदी एल-१ दराने राखीव ठेवण्यात आली आहे.
- ई) उक्त महामंडळापैकी केवळ महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ/महासंघ (महाटेक्स) यांच्या ११ वस्तूसाठी आरक्षण ठेवण्यात आले असून त्यांच्या वस्तूंची दरनिश्चिती मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेकडून (C.S.P.O.) करण्यात येणार आहे.
- फ) तसेच अंध व अपंग यांच्या धर्मदाय संस्था यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना आरक्षण देण्यात आले असून त्यांच्या वस्तूंची दरनिश्चिती मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेकडून (C.S.P.O.) करण्यात येणार आहे.

धोरणाची अंमलबाजवणी :-

सदर धोरणाची अंमलबाजवणी शासनाच्या सर्व विभागांकडून/कार्यालयांकडून होणे अपेक्षित असून त्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर/विभागीय स्तरावर/जिल्हा स्तरावर खरेदी समिती स्थापन करण्याचे धोरणात निर्देश देण्यात आले आहेत. सदर समित्यांकडून शासकीय विभागांना/कार्यालयांना लागणाऱ्या वस्तू खरेदीची कार्यवाही होणार आहे.

**राज्यातील शासकीय सेवेतील रिक्त जागा पदोन्नतीने
भरण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत**

(३३) १७८१२ (२९-०४-२०१६). श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय सेवेतील रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

वसई-विरार शहरातील महिला अत्याचाराची वाढ रोखण्याबाबत

(३४) १८०९२ (३०-०३-२०१६). श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई-विरार शहरात महिला अत्याचारात वाढ होत असून सन २०१५ या वर्षात बलात्कार व विनयभंग या गुन्ह्यात वाढ झाली असून सन २०१४ पेक्षा सन २०१५ मध्ये बलात्काराच्या १९ घटना वाढल्या असून विनयभंगाच्याही घटना २७ ने वाढल्या असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त शहरातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) होय.

- (२) जिल्ह्यात जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांची एक महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून, दरमहा बैठक घेण्यात येते. पोलीस स्टेशन हद्दीतील महिला प्रतिनिधी असलेले दामिनी पथक स्थापन केले असून, सदर पथकाने गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती संबंधीत पोलीस ठाण्याला द्यावयाची आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र

महिला कक्ष स्थापीत, नियंत्रण कक्ष पालघर येथे स्मार्ट फोन क्र. ९७३०८११११९, ९७३०७११११९ ची सुविधा उपलब्ध असून, सदर नंबर प्रसिध्दी करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नयानगर येथील पोलीस ठाण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत
(३५) १८०९३ (३०-०३-२०१६). श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मीरारोड (पूर्व) भागासाठी माहे मार्च, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान नयानगर हे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर झाले परंतु पोलीस ठाण्याकरिता लागणारी आवश्यक जागा शोधण्यात वर्ष गेल्याने जागेअभावी कोणत्याही सुविधा नसलेल्या चौकीतच पोलीस ठाण्याचे कामकाज सुरु करण्यात आले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस ठाण्यास जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१), (२) व (३) मौजे भाईदर येथील आरक्षण क्र.१८४ अ अंतर्गत आरक्षित जागेवर पोलीस ठाण्याकरिता शासकीय जागा उपलब्ध नसल्याने पूर्वी असलेल्या पोलीस चौकीतच नवीन नयानगर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे.

सदर जागा खाजगी व्यक्तीच्या नावे असल्याने ती पोलीस विभागाच्या नावावर करण्यासाठी मिरा भाईदर महानगरपालिकेशी पोलीस महासंचालकामार्फत पत्र व्यवहार सुरु आहे.

**राज्यातील आदिवासी आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत**

(३६) १८११९ (२७-०४-२०१६). श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आणि प्रकल्पातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या समस्यांवर आदिवासी विद्यार्थी कृती समितीने डहाणू तहसिलदार कार्यालयांवर धडक मोर्चा काढला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०४-०६-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार डहाणू प्रकल्पातील वसतीगृह प्रवेश ५० ने वाढवून १५० करण्यात आली आहे. नवीन वसतीगृहे सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. मुला-मुलींचे वसतीगृह कासा, ता.डहाणू, जि. पालघर साठी नवीन इमारत शोधण्याची कार्यवाही सुरु आहे. वसतीगृहांतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय दि. ११/११/२०११ नुसार सुविधा देण्यात आल्या आहेत. शासकीय आश्रमशाळांत पुरेसे शौचालये व स्नान गृह बांधण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रके प्राप्त करून जिल्हा नियोजन समितीकडे मान्यतेस्तव सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी ७ कामांना मान्यता मिळाली आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून प्रत्येकी रु. १.०० लक्ष निधी आश्रमशाळा दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याबाबत चौकशी करण्यासाठी सहायक प्रकल्प अधिकारी (विकास), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांची नेमणूक करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

माटुंगा (मुंबई) येथे एका महिलेने मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याबाबत

(३७) १८२१५ (३०-०३-२०१६). श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माटुंगा (मुंबई) येथे मुलाचे अपहरण करण्याचा एका महिलेचा प्रयत्न माटुंगा पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे फसला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर दोषी महिलेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०४-२०१६) : (१) होय.

(२) सदर बाबत माटुंगा पोलीस ठाणे येथे नमुद अपहरण करण्याच्या महिलेविरुद्ध दिनांक ०४.०८.२०१५ रोजी गुरक्र.३०२/१५ कलम ३६३, भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्याचा तपास पूर्ण करून नमुद आरोपीत महिलेविरुद्ध मा.६१ वे न्यायालय, कुर्ला कोर्ट, मुंबई यांचे न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या
मालमत्तेचे विवरण सादर करणेबाबत

(३८) १८३२२ (२९-०४-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारंकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ३ मधील प्रश्न क्रमांक ९८६६ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासन परिपत्रक क्रमांक सीडीआर-१००५/प्र.क्र.१/०५/११, दिनांक: ३० ऑक्टोबर, २००६ नुसार संशयास्पद सचोटी असलेल्या अधिका-यांची यादी तयार करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, १६ मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सादर केलेल्या माहितीनुसार संशयास्पद सचोटी असलेल्या अधिका-यांची एकूण संख्या १३० असल्याचे कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अन्य विभागांकडील संबंधितांची माहिती प्राप्त झाली आहे काय व संशयास्पद सचोटी असलेल्या प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०५-२०१६) : (१) व (२) होय.

(३) संशयास्पद सचोटी असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती विभागांकडून मागविण्यात येत आहे.

शासन परिपत्रक क्रमांक-सीडीआर-१००५/प्र.क्र.१/०५/११, दिनांक ३० ऑक्टोबर, २००६ नुसार सदर यादीचा वापर पदोन्नती, महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती, पारपत्र देणे, केंद्रीय नियुक्ती, परदेश प्रशिक्षण, विविध प्रकारची पदके व गौरव पुरस्कार देताना करण्यात यावा, अशा सूचना आहेत. त्याप्रमाणे संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संबंधित प्रशासकीय विभागांकडून कार्यवाही करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंब्रा रेलीबंद परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटनेबाबत

(३९) १८६६१ (३०-०३-२०१६). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील मुंब्रा रेलीबंद परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या भीषण दुर्घटनेची शासनाने चौकशी करून संबंधित ट्रक चालकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

तथापि, या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

(२) दिनांक ५.८.२०१५ रोजी रेतीबंदर, मुंब्रा, जि.ठाणे येथे ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून दोन मोटार सायकलींना धडक दिल्याने अपघात घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाणे येथे दोषी ट्रक चालकाविरुद्ध गु.र.नं. ६७७/२०१५, भा.द.वि.सं. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मो.वा.का. कलम १८४, १३४ (१) (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरारी आरोपीस दिनांक २४.८.२०१५ रोजी अटक करण्यात आली होती. दिनांक २५.८.२०१५ रोजी मा.न्यायालयाने आरोपी ट्रक चालकास जामिन दिला आहे. दिनांक ४.३.२०१६ रोजी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मेसर्स आयटेक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.कंपनीच्या
अभिकर्त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याबाबत**

(४०) १८६६९ (३०-०३-२०१६). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेसर्स आयटेक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक प्रा.लि. कंपनीचे अभिकर्ता श्री.प्रमोद केशव खानविलकर व श्री.सुनिल ताम्हणकर यांनी श्री.प्रकाश शंकर खेडस्कर भाईदर (पूर्व) (जि.ठाणे) यांची सुमारे अडीच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलीस महासंचालक (मुंबई), पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीण) तसेच संबंधित पोलीस उपायुक्त (भाईदर, जि.ठाणे) यांच्याकडे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून यासंदर्भात तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) व (२) होय. हे खरे आहे.

सदर प्रकरणी आर्थिक फसवणूक झाल्याबाबत नवघर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २८१/२०१५ भा.दं.वि. कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २ आरोपींना सी.आर.पी.सी. ४१(१) अ प्रमाणे नोटीस देण्यात आली असून, सदर गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील बालगुन्हेगारीला आळा घालण्याबाबत

(४१) १८६८९ (३०-०३-२०१६). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात गतवर्षी आणि यावर्षी चोरी, विनयभंग इत्यादी गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग अनुक्रमे ५०१ आणि ५०२ गुन्ह्यांमध्ये आढळला असल्याचे दिनांक २५ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बालगुन्हेगारीला आळा घालण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) पुणे शहरामध्ये सन २०१४ मध्ये चोरीच्या गुन्ह्यात ९६ व विनयभंगाचे गुन्ह्यात ३६ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

माहे जानेवारी, २०१५ ते माहे नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत चोरी या गुन्ह्यामध्ये एकूण ६७ विधीसंघर्षग्रस्त बालकांना तसेच विनयभंग या गुन्ह्यामध्ये एकूण ३३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

(२) पुणे शहरामध्ये बाल गुन्हेगारी रोखण्याकरिता केलेल्या उपाययोजना :-

- सर्व पोलीस स्टेशनला व पोलीस आयुक्तांच्या गुन्हे शाखा येथे विशेष पोलीस बाल पथक स्थापन.
- सदर पथकामार्फत झोपडपट्टी, फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलींना व पालकांना समुपदेशन करून मुलांना शाळेत पाठविण्याचे व मुले वाईट संगतीत जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे समुपदेशन केले.
- बाल मजुरी/बाल कामगार बाबत आस्थापना, हॉटेल्स, फिरते विक्रेते, औद्योगिक वसाहती वर लक्ष ठेवून तेथे बालकांचा बेकायदेशीर वापर होत असल्यास मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमाची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यात येते.
- विधीसंघर्षग्रस्त बालकांना रिमांड होममध्ये दाखल करण्यात येते व गुन्हेगारीकडे वळणार नाही यासाठी समुपदेशन करण्यात येते.
- दारू, अंमली पदार्थांचे सेवन अशा व्यसनमुळे बाल गुन्हेगारी वाढत असल्याने अशासकीय संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने झोपडपट्टी भागात समुपदेशन करून माहिती देणे.
- गुन्हेगारीमध्ये गेलेल्या बालकांबाबतची माहिती पुरवावी असे प्रसिध्दी माध्यमाद्वारे जनतेला आवाहन करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईंदर, (जि.ठाणे) शहरामध्ये एकच शिधावाटप कार्यालय असल्याबाबत

(४२) १८७७९ (२९-०४-२०१६). श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा-भाईंदर (जि.ठाणे) शहराची लोकसंख्या अंदाजे १२ लाख असून तेथे दीड लाख शिधापत्रिकाधारक वास्तव्य करीत असून या मोठ्या शहरासाठी एकच शिधावाटप कार्यालय असल्याचे तसेच सदर कार्यालयात मंजूर पदापैकी फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांची पदे भरलेली असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कार्यालयात सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे तसेच नागरिकांची कामे प्रामुख्याने शिधावाटप कार्डात नवीन नाव वाढविणे, नवीन शिधावाटप कार्ड बनविणे इत्यादी कामांसाठी विलंब होत असल्याने शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०८-०६-२०१६) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

तथापि उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून जनतेची सर्व कामे विहित वेळेत करून देण्याची तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येते.

सन २०१६ मध्ये सदर कार्यालयातील लिपिक-टंकलेखकांची २ रिक्त पदे भरण्यात आली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे उर्वरित रिक्त पदांबाबत मागणीपत्र पाठविण्यात आले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील होमगार्डसच्या मानधनात वाढ करण्याबाबत

(४३) १८९४३ (३०-०३-२०१६). श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील होमगार्डसच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तदनुसार शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

अनुकंपा तत्वावरील नेमणूकीत राखीव-अराखीव असा फरक करण्यास

मा.उच्च न्यायालयांचे औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाबाबत

(४४) १८९५८ (२८-०४-२०१६). श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अनुकंपा तत्वावरील नेमणूकीत राखीव-अराखीव असा भेदभाव नको असा निर्वाळा मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०६-२०१६) : (१) अनुकंपा तत्वावरील नेमणूकीत राखीव-अराखीव असा भेदभाव करू नये अशा स्वरूपाचा निर्णय माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दिले असल्याचे निदर्शनास आले नाही.

(२) आणि (३) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनांतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम,

बालश्रमांना देण्यात येणारे धान्य बंद करण्यात आल्याबाबत

(४५) १९२१० (२७-०४-२०१६). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनांतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालश्रमांना देण्यात येणारे धान्य माहे ऑक्टोबर, २०१५ पासून बंद करण्यात आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालश्रमांना बंद करण्यात आलेला धान्य पुरवठा पूर्ववत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०८-०६-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही. केंद्र शासनाकडून माहे ऑक्टोबर, २०१५ ते मार्च, २०१६ या कालावधीकरीता अन्नधान्याचे नियतन प्राप्त झाले असून, त्यानुसार दिनांक १ एप्रिल, २०१५ च्या पत्रान्वये अन्नधान्याचे जिल्हानिहाय नियतन देण्यात आले आहे. सदर अन्नधान्याचे नियतन केंद्र शासनाकडून प्राप्त होईपर्यंत शिल्लक धान्यामधून मागणीनुसार संस्थांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. सद्यस्थितीत संस्थांची मागणी प्रलंबित नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात कोळसा लिलावात गैरव्यवहार झाल्याबाबत

(४६) १९२१६ (२८-०४-२०१६). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात कोळसा लिलावात गैरव्यवहार झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले व तदनुसार कोळसा लिलावात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०२-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) (३) प्रश्न उद्भवत नाही.

इमारत क्रमांक १४५ एफ, शिंदे चाळ, साने गुरुजी मार्ग व त्यालगतच्या इमारतीच्या

पुनर्बांधणी योजनेतर्गत भूसंपादनाच्या प्रस्तावाबाबत

(४७) १९२६४ (३०-०३-२०१६). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : तारांकित प्रश्न क्रमांक १३९६७ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) इमारत क्रमांक १४५ एफ, शिंदे चाळ, साने गुरुजी मार्ग व त्यालगतच्या इमारतीच्या पुनर्बांधणी योजनेतर्गत भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडून आरक्षण बदलाच्या आदेशानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव म्हाडाद्वारे शासनाकडे सादर होणे प्रस्तावित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रस्तावावर शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, नियमोचित प्रशासकीय कार्यवाही करून गुणवत्तेवर निर्णय घेण्याची कार्यवाही केव्हा पर्यंत अपेक्षित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०७-०४-२०१६) : (१), (२) व (३) इमारत क्रमांक १४५ एफ शिंदे चाळ, साने गुरुजी मार्ग व त्यालगतच्या इमारती रेल्वेवेलगत असल्याने त्या इमारतीच्या पुनर्बांधणी योजनेस मर्यादा आली आहे. त्याखेरीज सदर योजना ना.म.जोशी मार्गाच्या रुंदीकरणामुळे देखील बाधित झालेली आहे. सदर योजना व्यवहार्य होण्याच्या दृष्टीने लगतच्या करमणुकीच्या मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नगर विकास विभागास सादर केला असून प्रस्तावास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या ३७(२) नुसार शासनाची मंजूरी वैधानिक कार्यवाहीची पूर्तता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झालेली नसल्यामुळे प्रलंबित आहे. आरक्षण बदलास मंजूरी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाद्वारे त्या मालमत्तेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागास प्रशासकीय कार्यवाहीस्तव सादर करणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाश्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन सदनिका विकत घेणाऱ्या रहिवाश्यांच्या नावे सदनिका करण्याच्या तरतूदीबाबत

(४८) १९२६५ (३०-०३-२०१६). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : तारांकित प्रश्न क्रमांक १३९५९ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई व उपनगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात सुमारे २० हजार गाळे असून फक्त सहा ते सात रहिवाश्यांनी संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाश्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन सदनिका विकत घेतल्या असून वर्षानुवर्षे ते संक्रमण शिबिरात वास्तव्य करीत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मूळ रहिवाश्यांकडून संक्रमण शिबिरातील प्रतिज्ञापत्र घेऊन सदनिका विकत घेणाऱ्या रहिवाश्यांच्या नावे सदनिका करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ मध्ये बदल करून नव्याने तरतूद करण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही सुरु आहे,
- (३) असल्यास, सदर प्रस्तावावर शासनाकडून किती कालावधीत निर्णय होणे अपेक्षित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०५-०४-२०१६) : (१) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील २१८९० संक्रमण गाळ्यांमध्ये जुलै, २०१३ अखेर एकूण ८४४८ अपात्र रहिवाशी असल्याचे निदर्शनास आले आहे.

- (२), (३) व (४) संक्रमण शिबिरातील अपात्र रहिवाशांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास्तव उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गृहनिर्माण विभागास सादर केलेला प्रस्तावाबाबत प्राधिकरण स्तरावर प्रथम यथोचित विचार करण्याच्या सूचना म्हाडास करण्यात आल्या आहेत.

डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रामधील बंद पडलेले कारखाने सुरु करण्याबाबत

(४९) ४८९८८ (१५-०७-२०१४). अॅड.अनिल परब : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण किती कारखाने आहेत,
- (२) तसेच उक्त कारखान्यांपैकी किती कारखाने बंद आहे व बंद कारखाने कोणत्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे,
- (३) असल्यास, बंद कारखाने पुनश्च सुरु करण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (०८-०४-२०१५) : (१) व (२) डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये, उद्योग संचालनालयाकडे नोंदणी झालेले एकूण ४१३ उद्योग घटक (१८३ सूक्ष्म, २२३ लघु व ७ मध्यम उद्योग) आहेत. त्यापैकी केंद्र शासनाच्या चौथ्या अखिल भारतीय

प्रगणना सर्वेक्षणानुसार एकूण ६६ घटक बंद आढळून आले आहेत. सदर सर्वेक्षणानुसार उद्योग घटक बंद पडण्याची कारणे व्यवस्थापनातील वाद, खेळत्या भांडवलाचा तुटवडा, कच्च्या मालाचा अभाव इ. आहेत. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये कामगार/संघटनांचे प्रश्न, न्यायालयीन प्रकरणे, आर्थिक अडचणी, बँकांची देणी/इन्कम टॅक्स/सेल्स टॅक्स न भरल्यामुळे जप्ती इ. अशी आहेत.

(३) व (४) उद्योग बंद पडलेल्या उद्योगाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांना शासनाच्या प्रचलित धोरण/नियमानुसार सवलती देण्यात येतात.

नागपूर व्यापारी शिष्टमंडळाच्या नागपूर भेटी दरम्यान एलबीटी

टॅक्स समाप्त करण्याचे दिलेल्या आश्वासनाबाबत

(५०) ५१३८६ (०३-०७-२०१४). श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर व्यापारी शिष्टमंडळाच्या नागपूर भेटी दरम्यान मा. मुख्यमंत्री महोदयांनी एलबीटी टॅक्स समाप्त करण्याचे आश्वासन दिल्याचे दिनांक ९ एप्रिल, २०१४ रोजी वा सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एलबीटी टॅक्स नागपूर महानगरपालिकेत लागू झाल्यामुळे या टॅक्सच्या जाचक अटीच्या पुर्ततेसाठी व्यापा-यांना फार त्रास होत असल्यामुळे जी.एस.टी.टॅक्स लागू करण्याची शिफारस व्यापारी मंडळाने शासनास केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात एलबीटी टॅक्स ऐवजी जी.एस.टी.टॅक्स लागू करण्यात येणार आहे काय, त्याचा निश्चित कालावधी किती,

(४) नसल्यास, लागू न करण्याची कारणे तसेच पर्यायी व्यवस्था कोणती ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०५-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) शासनाने दिनांक १ ऑगस्ट, २०१५ पासून महानगरपालिकांमध्ये ५० कोटीपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर भरण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जी.एस.टी. बाबत केंद्र शासनाने निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाकडून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल.

विधान भवन :

मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण

सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.